

चिपळूण येथे होणाऱ्या ८६ व्या
अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनाच्या आयोजनासाठी
अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग,

शासन निर्णय क्रमांक-सासंअ-१०१२/प्र.क्र.१०९/२०१२/भाषा-३,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : ०१ जानेवारी, २०१३.

प्रस्तावना :-

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, चिपळूण येथे दिनांक ११ जानेवारी, २०१३ ते १३ जानेवारी, २०१३ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. या साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी शासनाचे अर्थसहाय्य मिळावे म्हणून लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांनी विनंती केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष, मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मद्विशताब्दी वर्ष तसेच चरित्रवाडू, मयात सुवर्णमूद्रा उमटविणारे धनंजय कीर व कादंबरीकार, श्री.ना.पेंडसे यांचे जन्मशताब्दी वर्ष या पार्श्वभूमीवर चिपळूण येथे संपन्न होणाऱ्या सदर साहित्य संमेलनास शासनाकडून अर्थसहाय्य मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

या शासन निर्णयान्वये, दिनांक ११ जानेवारी, २०१३ ते १३ जानेवारी, २०१३ या कालावधीत चिपळूण येथे आयोजित करण्यात येत असलेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी **रुपये २५,००,०००/- (रुपये पंचवीस लक्ष फक्त)** इतके अर्थसहाय्य खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून संबंधित संस्थेला मंजूर करण्यात येत आहे.

- १) चिपळूण येथे आयोजित करण्यात येत असलेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कामाचा अहवाल (शासनाकडून करण्यात आलेल्या अर्थसहाय्याच्या लेख्याची कागदपत्रे, अर्थसहाय्याच्या विनियोगाच्या प्रमाणपत्रासह) सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या मार्फत शासनास सादर करावा.
- २) लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण या संस्थेने महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई यांच्या निरीक्षणासाठी खर्चाचे लेखे तयार ठेवावेत. संस्थेने लेख्याचे परिक्षित विवरणपत्र (ऑडिटेड स्टेटमेंट ऑफ अकाऊंट्स) व अर्थसहाय्याचे उपयोगिता प्रमाणपत्र (युटीलायझेशन सर्टिफिकेट) मागणीनुसार वेळोवेळी उपलब्ध करून द्यावे.
- ३) महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई यांच्या यंत्रणेकरवी लेखा परीक्षण करावे.
- ४) अर्थसहाय्याबाबतची सर्व कागदपत्रे व हिशोब महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई किंवा त्यांचे अधिकारी यांना तपासण्याचा अधिकार असून त्यांनी मागणी केल्यास सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे तपासणीसाठी सादर करावीत.

२. यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या त्यांच्या अधिपत्याखालील दुय्यम अधिकाऱ्यास यासंबंधीच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.

३. यासाठी होणारा खर्च मागणी क्रमांक झेडएफ- ०२, २२०५- कला व संस्कृती - १०२, कला व संस्कृती प्रचालन (०१) योजनेतर योजना (०१) (०१) राज्य साहित्य व संस्कृती मंडळ (२२०५ ३१७२), ३१ - सहायक अनुदान" या लेखाशिर्षाखाली सन २०१२-२०१३ या वित्तीय वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून व मासिक निधी विवरणपत्राप्रमाणे भागविण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय, वित्त विभाग, परिपत्रक क्रमांक-१०.०६/प्र.क्र.१/अर्थोपाय, दि.२०.०४.२००६ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्र.२०१२२३११४१४२०७८३३ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(ललिता शि. देठे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत -

१. स्वीय सहायक, सचिव (मराठी भाषा), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,
२. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
३. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
४. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
६. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई,
७. महालेखाकार (स्थानिक निकाय लेखापरिक्षा व लेखा), महाराष्ट्र, मुंबई,
८. मा.मंत्री, जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
९. वित्त विभाग (व्यय-४ / अर्थोपाय), मंत्रालय, मुंबई,
१०. अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ (सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांचेमार्फत),
११. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण (सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांचेमार्फत),
१२. अवर सचिव (अर्थसंकल्प), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. निवड नस्ती, भाषा-३.